

साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय  
अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती  
व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे एमएमएस (SMS)  
सेवेचा वापर करण्यासाठी मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय क्र. मावज-२०२३/प्र.क्र.२३४/मावज-१  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक:- ९ ऑक्टोबर, २०२४.

वाचा:- १) संचालक (माहिती) (प्रशासन) यांचे पत्र क्र. मावज/  
संशोधन व संदर्भ/२०२३/२३ दि.२१/०७/२०२३ ,क्र.संशोधन/२७,  
दि. ०५/०९/२०२३ आणि क्र.१०, दि. ५/०२/२०२४

#### प्रस्तावना:-

राज्य शासनाने साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांना अधिकाधिक प्रसिध्दी मिळावी आणि घेण्यात आलेले लोकहिताचे निर्णय सर्व नागरिकांपर्यंत SMS सेवेमार्फत पोहोचविण्यासाठी केंद्रशासनांतर्गत DAVP (CBC) या संस्थेच्या यादीवर असलेल्या संस्थामधून ई-निविदा प्रक्रिया राबवून विहित कार्यपध्दतीने संस्था निवडण्यास व त्यासाठी येणाऱ्या अंदाजे रु. २३,७८,८८,०००/- (अक्षरी रुपये तेवीस कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार फक्त) इतक्या खर्चाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

#### शासन निर्णय :-

राज्य शासनाने साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांना अधिकाधिक प्रसिध्दी मिळावी आणि त्यामध्ये घेण्यात आलेले लोकहिताचे निर्णय सर्व नागरिकांपर्यंत SMS सेवेमार्फत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून प्राप्त झालेल्या रु. २३,७८,८८,०००/- (अक्षरी रुपये तेवीस कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार फक्त) इतक्या खर्चाच्या प्रस्तावास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे:-

- १) माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या उक्त संदर्भाधीन प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे तसेच DAVP (CBC) या संस्थेच्या यादीवर असलेल्या मान्यता प्राप्त संस्थांमधून ई-निविदा प्रक्रिया राबवून विहित कार्यपध्दतीने संस्थानिश्चिती करण्याची कार्यवाही माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून करण्यात यावी.
- २) या प्रयोजनासाठी येणारा खर्च सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विभागास उपलब्ध होणाऱ्या अनुदानाच्या मर्यादेत व संबंधित प्रयोजनासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून खर्च भागविण्यात यावा. याकरीता कोणतेही अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून दिले जाणार नाही.

- ३) प्रस्तावीत कामासाठी दर निवड करावयाच्या संस्था याबाबत शासनाचे, सामान्य प्रशासन विभाग , उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे शासन निर्णय, ई-निविदा मागविण्याबाबतच्या सर्वसाधारण निदेशांचे पालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात यावे.
- ४) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रस्तावाच्या अनुषंगाने अंमलबजावणीसाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या निर्देशांचे, सर्व वित्तीय नियम/नियमावली/शासनाचे शासन निर्णयानुसार परिपत्रक/कॅगच्या निर्देशानुसार शासन निर्णय/बजेट नियमावली इत्यादीचे पालन करावे.
२. यासाठी येणारा खर्च सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात उपलब्ध असलेल्या खालील लेखाशीर्षाखालील उपलब्ध तरतूदीतून भागविण्यात यावा : -

**“२६-जाहिरात प्रसिद्धी-१०१ जाहिरात व दृकप्रसिद्धी (००)(०३) शासकीय योजनांची विशेष प्रसिद्धी मोहीम (२२२० ११७५)”**

३. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ३२७/का- १४४३, दि. २३/११/२०२३ व वित्त विभाग अनौपचारिक क्र. ४४०/व्यय-४, दि. २६/०८/२०२४ च्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१००९१४१८३८९५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( अजय धों. भोसले )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. राज्यपाल यांचे प्रधान सचिव.
२. मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
३. मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
५. मा.उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
६. मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
७. सर्व सन्माननीय विधानसभा, विधानपरिषद .
८. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
९. मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
१०. सर्व मा.मंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
११. मा.मुख्य सचिव यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
१२. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

१३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.
१४. समितीचे सर्व अशासकीय सदस्य
१५. महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), मुंबई
१६. महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), नागपूर
१७. अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१९. सर्व संबंधित संस्था व समिती सदस्य
२०. उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. संचालक, (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
२२. संचालक, (माहिती) (प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
२३. सर्व विभागीय उपसंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,  
कोकण, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर
२४. सर्व जिल्हा माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
२५. संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, अ-८ स्टेट एम्पोरियम इमारत, बाबा खडकसिंग मार्ग,  
नवी दिल्ली- ११०००१
२६. वरिष्ठ सहाय्यक संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, श्री.काकुले यांची इमारत, दादा वैद्य  
रोड, पणजी, गोवा.
२७. भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.कुटीर क्र.१, योगक्षेमसमोर, वसंतराव  
भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२०
२८. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(इं.) समिती, टिळक भवन, काकासाहेब  
गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-४०० ०२५
२९. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरसी हाऊस, जे.एन.हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ३८
३०. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०० ०२८.
३१. बहुजन समाज पक्ष, प्रदेश सचिव, महाराष्ट्र राज्य, बी.एस.जी.भवन, भूखंड क्र. ८३-ए,  
कलेक्टर कॉलनी, चेंबूर, मुंबई-४०० ०७४
३२. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र समिती, राजभवन, एस.व्ही.पटेल मार्ग, मुंबई-०४
३३. भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्ष, महाराष्ट्र समिती, जनशक्ती सभागृह, ग्लोब मिल  
पॅलेस, वरळी, मुंबई-४०० ०१३
३४. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजगड, मातोश्री टॉवर, शिवाजीपार्क, दादर, मुंबई-२८.
३५. निवड नस्ती (मावज-१), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.